



## पिकावरील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे




### - Legends -


B- Boron	Ca- Calcium
S-Sulphur	Fe- Ferrous
Mn- Manganese	Cu- Copper
Zn- Zinc	Mo- Molybdenum
Mg- Magnesium	K- Potassium
P- Phosphorus	N- Nitrogen



एक समान नवाहुराच्या भागातुन नागमोडी पच्छतीने १० ते १५ टिकाणांहुन मातीचा नमुळा घ्यावा.



मातीचा नमुळा घेताना V आकाराचा स्पळा घ्यावा.



प्रतिनिधीक नमुळा तयार करताना समोरासमोरील दोन भाग घेऊन अर्थां किलो माती मिळेपर्यंत या पच्छतीने नमुळा घ्यावा.

कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव.- परिषदक्र.२



ग्रामोद्धती मंडळाचे,


# कृषि विज्ञान केंद्र

नारायणगाव (पुणे)

फळ : ०२०२८७७९१७७७

[www.kvknarayangaon.org](http://www.kvknarayangaon.org)  
email: gmnkvk@rediffmail.com

## माती पाणी परिक्षण



• निमिती अर्द्धसङ्खाय •

### प्रकल्प संचालक आत्मा, पुणे

कृषि भवन, शिवाजीनगर, पुणे - ४११ ००५

फळ : ०२०-२५५३०४३९

ईमेल : pdalmapune@gmail.com

## \* माती पाणी परिक्षण आवश्यकच \*

शेतीतून जादा उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. माती व पाणी ही पिकांची संजीवनी आहे. दिवसेंदिवस शेती नापिक होत आहे, काळांतराने उत्पऱ्ह व खर्चाचा मेळ बसत नाही. साहजिकच मग शेतकरी शेतीपासून दुरुवत आहे. शेतकन्यांनी जमिनीबाबत जांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. खतांच्या अतिवापरामुळे जमिनीतील सुपिकता वाढवणारे घटक लोप पाबत आहेत. पिकाच्या वाढीसाठी नब्र, स्फुरद, पालाश या प्रमुख घटकासोबत जस्त, बोरॅन, मँझीज या सुक्ष्म अझद्रव्याची उपलब्धता जाणून घेण्यासाठी माती परिक्षण करणे वारजेचे आहे.

माती परिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकन्यांना त्यांच्या शेतातील मातीचे पृथःकरण करून त्यातील पिकांना उपलब्ध अझद्रव्याचे प्रमाण शोधून काढणे व त्या आधारे निरनिशाळ्या पिकावरील खतांच्या शिफारशी करणे तसेच जमिनीत काही विशेष दोष आढळून आल्यास ते शेतकन्याच्या नजरेस आणून देणे व त्यावर योग्य उपाय शोधणे हा आहे. पिकाना दिली जाणारी खते ग्रामांशीर न दिल्यानुळे पिकांची जोमदार वाढ होत नाही किंवा काही वेळा आवश्यकतेपेक्षा जास्त खते दिल्याने अनावश्यक खर्च वाढतो. माती परिक्षण केल्यामुळे अझद्रव्याची नेमकी गरज लक्षात येते, त्यामुळे खतांच्या वापरात व खर्चात बचत होवून पिकांचे उत्पादनात वाढ होते.

शेतात पाण्याचा सिंचनासाठी वापर करताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे, पाण्याविना दुष्काळ पडतो तर अति पाण्याने शेती बुडते हे लक्षात ठेवावे, तसेच पाणी सिंचनासाठी योग्य आहे किंवा नाही हे सुद्धा

जाणून घेणे वारजेचे आहे. क्षारयुक्त पाण्याने जमिनी खराव होवू नव्येत व पर्यावाने त्यांची उत्पादन क्षमता कमी होवू नव्ये म्हणून सिंचनासाठी वापरावायाचे पाणी हे प्रयोगशाळेतून तपासून पाहणे आवश्यक आहे. साधारणपणे पिकाची कापणी झाल्यावर किंवा पेरणीपूर्वी नांगरटीपूर्वी मातीचा नमुना घ्यावा किंवा खते दिल्यानंतर ३ महिन्यांने घ्यावा.

मातीचा रंग, सुपिकता, ख्रडकाळपणा, उंचसरखलपणा व पाणथळपणा यावरून जमिनीचे वेगवेगळे विभाग पाडावेत. एक समान मनदुरुच्या भागातून नागमोडी पद्धतीने १० ते १५ ठिकाणी नमुना घ्यावा. मातीचा नमुना हळगामी पिकाकरिता २० सें.मी. खोलीवर तर उस, कापूस या करिता ३० सें.मी. खोलीवर व फलपिकासाठी १०० सें.मी. खोलीवर घ्यावा.

निवडलेल्या ठिकाणी इंग्रजी 'V' आकाराचा योग्य खोलीचा खड्डा घेवून ख्रड्यातील माती बाहेर काढून खड्डा मोकळा करावा. ख्रड्याच्या सर्व बाजूने सारख्या जाडीची माती वरपासून खालपवैत तासावी व ती स्वच्छ घमेल्यात गोळा करून गोणापाटावर ठेवावी.

अशात्तहेने प्रत्येक खुणेजवळ खड्डे घेवून एका शेतातून गोळा केलेली माती चांगली एकत्र निसळावी, तिचे सारखे चार भाग करावेत. समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग एकत्र पुन्हा निसळून त्याचे चार भाग करावेत व पुन्हा समोरासमोरचे दोन भाग वगळावेत अशात्तहेने शेवटी अर्धाकिलो माती शिल्लक उरेपवैत असे करावे, नंतर सदरील नमुना कापडी पिशवावीत भरावा त्या सोबत नमुना क्रमांक,

दिलांक, शेतकन्याचे संपूर्ण नांव, पत्ता, सर्वेनंबर, घेतलेले पिके इत्यादी माहिती भरून कृषी विज्ञान केंद्र, नारायणगांव प्रयोगशाळेत परिक्षणासाठी पाठवावा.

### मातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी

- मातीचा नमुना शेताच्या बांधावरून, पाणथळ भागातून, खते साठवून ठेवलेल्या जावेवरून घेवू नव्ये.
- मातीचा नमुना खते दिल्यानंतर साधारणपणे तीन महिन्यांने घ्यावा.
- उन्ह्या पिकातील मातीचा नमुना हा जोडवकीतून घ्यावा.

### रासायनिक खताचा फायदेशिर वापर करण्याकरिता महत्वाच्या सुचना -

- रासायनिक खताबरीवर संदिग्द रस्राताचा उपयोग करावा, त्यानुळे सातत्याने जमिनीचा पोत कायम राहुन उत्पादकता वाढते.
- रासायनिक खताचा मात्रा मातीपरिक्षण करून दिल्यास रासायनिक खतावरील खर्चात बचत होते.
- स्फुरद व पालश ही अझद्रव्ये पेरणीबरोबरच पेरून घ्यावीत.
- युरेव्या हे खते पिकाच्या जोमदार वाढीच्या वेळेस दिल्याने वाद्या जात नाही.
- खते रस्रात बचत करा, उत्पादन वाढवून समाधान मिळवा.

### अधिक माहीतीसाठी संपर्क

श्री. योगेश भा. यादव  
विषय विषेशज्ञ, मृदाशास्त्र

डॉ. बी. एस. राजपूत  
कार्यक्रम समन्वयक

श्री. विनोद शि. जाधव  
संगणक सहाय्यक

कृषी विज्ञान केंद्र, नारायणगांव, (पुणे)